



## आधुनिक भारताच्या व्यवसायामध्ये ऑनलाईन व्यवसायाची भूमिका

प्रा. डॉ. राजेश सं. बहूरुपी

भिवापूर महाविद्यालय भिवापूर

**Corresponding Author:** - प्रा. डॉ. राजेश सं. बहूरुपी

**DOI- 10.5281/zenodo.11368985**

### प्रस्तावनारू

ऑनलाईन व्यवसाय आधुनिक जगात अत्यंत महत्वपूर्ण आहे. आपल्या देशात ऑनलाईन व्यवसायाचा वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसून येतो. जेव्हा मुद्रेचा शशोध लागला तेव्हापासून मानवाच्या सामाजिक अस्तित्वाची व्यापारा विषयक बाजू अधिक भक्कम होत गेली. मुद्रेच्या वापरामुळे विविध वस्तुचे उत्पादन, विनिमय, वाटणी व उपयोग इत्यादी क्षेत्रात सततच वाढ होत आहे. मुद्रेचा शशोध लागण्यापूर्वी वस्तुविनिमय प्रचलित होता. वस्तुविनिमयामध्ये उद्भवत असलेल्या अडचणीना दुर करण्याकरिता पैशाचे माध्यम स्विकारण्यात आले. मानव शिकारी अवस्थेमध्ये असतांना त्याने गायी, बैल, शेळ्या, मेंढया इत्यादी जनावरांचा पैसा म्हणून वापर केला आहे. त्याचबरोबर बदलत्या परिस्थितीनुसार मानवाने कधी गहु, तांदुळ, कवड्या, लाकुड इत्यादी वस्तुंचा सुधारा पैसा म्हणून उपयोग करण्यात आला. या पैशाच्या प्रकारामध्ये चलनी पैसा व हिंशेवी पैसा, कायदेशीर व ऐच्छिक पैसा, थातू व कागदी पैसा, प्रधान व गौन नाणी, प्रमाप व प्रतीक नाणी, पत्रमुद्रा, पतपैसा आणि आजच्या युगात आपणाला ई-कॉमर्सचे अस्तित्व दिसायला लागले. इंटरनेटवरी आपणाला वस्तुंच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार दिसायला लागले. हे आधुनिक भारताच्या व्यवसायामध्ये ई-कॉमर्स चे एक नविन स्वरूप आहे. सन १९९६ च्या मध्यापासूनच ई-कॉमर्स भारतामध्ये आले. काही जाव फाईडर, क्लासिफाइड्स आणि मॅटिमोलियल साइट्चा उगम झाला होता. परंतु हयाविषयीची माहीती अगदी फार थोड्या लोकांना होती. त्याचा परिणाम असा झाला की त्या वेबसाईट बद केल्या गेल्या. सन २०००मध्ये इंटरनेटशी संबंधित कंपण्यामधील गुंतवणूक फार वाढायला लागली. या घटनेला 'डॉटकॉम बर्स्ट' असे म्हटल्या जाते. दूरिंगम, प्लाईट बुकिंग, होटल बुकिंग अश्याप्रकारे या इंटरनेटचा व्यवसाय वाढत गेला. २००९ या कालावधीमध्ये या क्षेत्राचा महसूल १६ हजार ६०० करोड रुपये होता. आज या क्षेत्राची झेप बरीच वाढलेली आहे. २०१५ मध्ये १ लाख करोड रुपयांचा टप्पा पार झाला.

### ई-कॉमर्सचे अर्थ व प्रकार:-

इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ला ई-कॉमर्स असे संबोधले जाते. आपल्याला हव्या असलेल्या ब-याच वस्तू हया आपण इंटरनेटच्या माध्यमातून प्राप्त करून घेत असतो. इंटरनेटवर वस्तूच्या खरेदी-विक्रीचे जे व्यवहार होतात ते ई-कॉमर्स म्हणून ओळखल्या जाते. दिवसेंदिवस व्यापारी व ग्राहक यांच्यातील व्यवहार हे इंटरनेटच्या माध्यमातून संकलीत आहे. इतर कोणत्याही प्रकारच्या कॉमर्स प्रमाणेच इलेक्ट्रॉनिक कॉमर्सला व्यापारी व ग्राहक या दोन्ही पक्षांची गरज असते.

### इलेक्ट्रॉनिक कॉमर्सचे प्रकार:-

1. B2C - Business to Consumer
  2. C2C - Consumer to Consumer
  3. B2B - Business to Business
- वरिल रेखांकित केलेल्या प्रकाराची थोडक्यात माहीती खालीलप्रमाणे सांगितलेली आहे.

### 1. Business to Consumer (B2C) -

या प्रकाराच्या पद्धतीमध्ये उत्पादनांची विक्री ही जनतेला होत असते. वस्तूचा उत्पादक किंवा निर्माता हा आपली वस्तू प्रत्यक्षपणे ग्राहकाला विकत असतो. खरेदी आणि विक्रीच्या व्यवहारामध्ये मध्यस्थांचा अभाव आपल्याला दिसून येत असतो हेच या पद्धतीचे वैशिष्ट्य होय.

### 2. Consumer to Consumer (C2C) .

या प्रकाराच्या पद्धतीमध्ये व्यक्ति आपला माल किंवा वस्तू विकत असतात. उत्पादनाच्या वर्गीकृत जाहिराती किंवा लिलाव हा त्याचाच एक भाग आहे. हया पद्धतीमध्ये खरीदीदार किंवा विक्रेते हयाची एकमेकांसमोर भेट होत नाही.

### 3. Business to Business -

या प्रकाराच्या पद्धतीमध्ये उत्पादनाची विक्री ही एका उद्योगातून दुस-या उद्योगात होते. निर्माता व पुरवढा करणारा हयातील एक वैशिष्ट्यपूर्ण असा संबंध

(Relationship) आहे. हा संबंध स्पष्ट करण्याकरिता उदाहरण म्हणजे फर्निचर निर्मात्याचे होय. फर्निचर तयार करणा—याला ताकूड पेट, वार्निश इत्यादीची आवश्यकता असते. हा B2B E-Commerce मध्ये फर्निचर निर्माता इलेक्ट्रॉनिक्सारे आवश्यकता वस्तुची ऑर्डर पुरवठाकर्त्याकडे देतो व बरेचदा हा विलाचे पैसे इलेक्ट्रॉनिकच्या साहाय्येच दिले जातात. सर्वांत अधिक लोकप्रिय B2B E-Commerce हे ऑटोमोबाइलचे सुटे भाग, कॉम्प्यूटर्स प्रकृती स्वास्थ्याकरिता आवश्यक अशी औषधी हया करिता असते.

**Web Store Fronts - gs B2C** इलेक्ट्रॉनिक कॉमर्सकरिता आवश्यकता असणारे स्टोअर्स आहेत. खरेदी करू इच्छिणारे दुकानादार मालाची पाहणी करण्याकरिता वेबचा वापर करून पसंत पडलेला माल खरेती करतात. उद्योग धंदेवात्यांना स्टोअर्स निर्मीत मदत करण्याकरिता "Web Storefront Creation Packages" किंवा Commerce Server हया नावाचा नविन प्रकारचा एक कार्यक्रम नुकताच सुरु करण्यात आला आहे. अश्याप्रकारचे कार्यक्रम Web Sites निर्माण करतात. हया Web Sites मुळे देणारे आवश्यक वस्तू हया शशोधिंग कार्डसमध्ये ठेवू शकतात तसेच माल व सेवांची खरेदी करूशकतात. हयाशिवाय विविध प्रकारचे कर, शिपिंग र्चर्च, विविध प्रकारच्या पेमेंट सवलती इत्यादीबद्दल माहीती पुरवितात हयाचबरोबर Store Front Sites हया भेट देणा—याविषयी माहीती ही गोळा करतात.

**Web Auction -C2C E-Commerce** ची विशेषपणा ही आहे की, मझ नवजपवदे ची सतत 'लोकप्रियता' वाढत आहे. मझ नवजपवदे म्हणजे वेब लिलाव हे पारंपारिक लिलावासारखे आहेत. फक्त फरक इतकाच आढळून येते की, Web Auctions मध्ये खरेदीदार व विक्रेते हयांची समोरासमोर भेट अगदी क्वचितच होत असते. विक्रेते हे वर आपल्या उत्पादनाचे (विक्री मालाचे) वर्णन करतात व खरेदीदार हे आपली लिलावातील बोली इलेक्ट्रॉनिक्सारे लावतात. पारंपारिक

लिलावाप्रमाणेच येथे सुध्दा कधी कधी लिलावाची बोली ही अतिशय स्पृहात्मक सुध्दा बनते.

#### ई—कॉमर्सचे लाभ —

- १.श्रमाची बचत,वेळेची बचत होऊन सोयी व सुविधा प्राप्त होतात.
- २.वस्तु आपणाला हया कमी किमतीमध्ये मिळतात.
- ३.बँकेच्या व्यवहाराकिंवा E-Commerce अधिक फायदेशीर आहे.
- ४.वस्तुची अणि किंमतीची आपल्याला तुलना करता येते.
- ५.वस्तु आपणाला घरपोच उपलब्ध होतात.

#### ई—कॉमर्सचे अपकार्य (दोष) —

१. अशा प्रकारच्या व्यवहारामध्ये ग्राहकांची फसवणूक होण्याची शक्यता टाळता येत नाही.
२. कधी कधी माहिती ही दुसरीकडे जाण्याची शक्यता असते.
३. E-Commerce मध्ये सुरक्षितता पाहिजे त्या प्रमाणात आढळून येत नाही.
४. दोषपूर्ण उत्पादन ग्राहकांना मिळते.
५. वेळेविषयी निश्चितता राखल्या जात नाही.

#### ई—कॉमर्सचे ग्राहक

बाजारात जाऊन शॉपिंग करायचे दिवस सध्या इतिहासजमा होत आहेत. हातात मोबाईल व इंटरनेट असल्याने सध्या ई—कॉमर्स हाताच्या बोटावर आले आहे. फक्त एका किलकवर वस्तु आपल्या घरात हजर होते. हे ई—कॉमर्सचे वेड संपूर्ण भारतात लागले आहे. छोट्या छोट्या शहरातूनही 'ई—कॉमर्स' द्वारे खरेदी वाढत आहेत. या ई—कॉमर्सवाबत नियमन यंत्रणा अस्तित्वात नाही. त्यामुळे ग्राहकांची फसवणूक होऊ शकते. त्यासाठी ग्राहकांनी दक्ष राहणे गरजेचे आहे.

जगभरामध्ये ई—कॉमर्सचा प्रसार अधिकाधिक वेगाने होतो आहे. दर सहा महिन्याला तंत्रज्ञान बदलत आहे. विशेषत: मोबाईल, संगणक क्षेत्रात दर महिन्याला नवनवीन बदल घडत आहेत. तरुण पिढीही स्वतःला तातडीने अपडेट करत नवीन गॅजेट्स खरेदी करत आहेत.

आताच्या टेक्नोसॅक्टी पिढीला बाजारात जाण्याचा कंठाळा येत आहे. तसेच ई—कॉमर्सवरील उत्पादने बाजारातील उत्पादनापेक्षा कमी किमतीत उपलब्ध आहेत. त्यामुळे आपल्या देशात ई—कॉमर्स वाढण्यासाठी अत्यंत अनुकूल अशी परिस्थिती आहे.

सरकारी यंत्रणा, नगरपालिका, जमिनीचे कागदपत्रांचा रेकॉर्ड, स्टॅप फी भरणे, इ. अनेकानेक कामांमध्ये संगणकीय प्रणालींचा विशिष्ट प्रमाणात वापर मुरु ओ. तसेच तो भविष्यात वाढतच जाणार आहे. आपल्या देशातील प्रचंड मोठ्या रेल्वे आस्थापनाच्या बुकिंग/रिझर्वेशन इ. चे काही दशकांपूर्वी मुरु झालेले ई—बुकिंग, आता सर्वसामान्याच्या अंगवळणी पडले आहे.

स्वतःचे एस.टी. पासून विमानपर्यंतचे सर्व प्रवासाचे तिकीट संगणक किंवा मोबाईलवरून काढणाऱ्यांची संख्या दिवसेदिवस वाढत आहे.

#### ई—कॉमर्सची उपयोगिता—

इंटरनेटवरती वस्तूचे जे खरेदी—विक्रीचे व्यवहार होतात. सगळ्या टिकाणी सहजपणे अगदी वेळेमध्ये उपलब्ध होत असतात. या तंत्रयुगामध्ये ग्राहकाला कोणत्याही वेळी स्वतःच्या घरी सुध्दा बसून वस्तूची खरेदी—विक्री करता येते. विक्रेता व खरेदीदार यांच्या व्यवहारामध्ये कोणीही मध्यस्थी नसतो. कधी कधी चिल्लर विक्रेते सुध्दा E-Commerce चा वापर करीत असतात. त्या माध्यमातून तो आपल्या ग्राहकांशी संपर्कात राहत असतो व व्यवहारामध्ये संबंधाचे स्वरूप हे अधिक स्पष्ट होत असते.

#### निष्कर्ष—

#### संदर्भ:—

1. <https://Indian Market.com>
2. <https://Computer hindinotes.com>

प्रा. डॉ. राजेश सं. बहूरुपी

3. <https://www.lokmat.com>

4. डॉ.झामरे एन.जी.,. डॉ. ज्योत्सना देशपांडे –अधिकोष अति वित्तीय प्रणाली

5. डॉ. प्रभाकर देशमुख— विपणन व्यवस्थापन